



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ११, अंक ९]

शुक्रवार, जानेवारी १७, २०२५/पौष २७, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई

नमुना १

[नियम ५ (२) पहा]

मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याची नोटीस

क्रमांक मवैप/निवडणूक/नोटीस/२०२५/००११२.— आपणास याद्वारे नोटीस देण्यात येते की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ च्या कलम ३ च्या पोट-कलम (३) च्या खंड (ड) अन्वये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम, १९६७ च्या नियम ५ अनुसार तयार करण्यात आली आहे. सदर यादीत दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी व नुतनीकरण केलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकांची नावे समाविष्ट केलेली आहेत. या यादीच्या प्रती परिषदेच्या पत्त्यावर - १८९-अ, आनंद कॉम्प्लेक्स, पहिला मजला, साने गुरुजी मार्ग, आर्थर रोड नाका, चिंचपोकळी (प.), मुंबई ४०० ०११ या परिषदेच्या कार्यालयात व परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maharashtramedicalcouncil.in) निरीक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

२. (अ) यादीमध्ये नावाचा अंतर्भाव करण्याचा प्रत्येक दावा किंवा

(ब) (एक) यादीमध्ये कोणत्याही इतर व्यक्तीच्या नावाचा अंतर्भाव किंवा,

(दोन) यादीतील कोणत्याही नोंदीमधील कोणताही तपशील याबद्दलची प्रत्येक हरकत,

प्रबंधकाला, वर निर्दिष्ट केलेल्या पत्त्यावर दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३-०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने, प्रेषित करावी/सादर करावी, त्यांच्याकडे टपालाने पाठवावी किंवा mmcelection2025@gmail.com वर ई-मेलद्वारे पाठविण्यात यावी.

ठिकाण मुंबई,

दिनांक १५ जानेवारी २०२५.

प्रबंधक,

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई.

MAHARASHTRA MEDICAL COUNCIL, MUMBAI

Form No. 1

[See Rule 5 (2)]

Notice of Publication of Electoral Rolls

No. MMC/Election/Notice/2025/00112.— Notice is hereby given that the Electoral Roll for election of members of Maharashtra Medical Council under clause (d) of sub-section (3) of section 3 of the Maharashtra Medical Council Act, 1965 has been prepared in accordance with rule 5 of the Maharashtra Medical Council Rules, 1967. The Electoral Roll includes name of registered and renewed RMPs with this Council up to 31st December 2024. The copy of the Electoral Roll will be available for inspection at the office of the Maharashtra Medical Council, 189-A, Anand Complex, 1st Floor, Sane Guruji Marg, Arthur Road Naka, Chinchpokali (West) Mumbai 400 011. The same Electoral Roll is also displayed on Maharashtra Medical Council Website *i.e.* (www.maharashtramedicalcouncil.in).

2. (a) Every claim for inclusion of name in the roll : or

(b) Every objection to—

(i) the inclusion of any other person's name in the roll ; or

(ii) to any particulars in any entry in the roll ;

shall be addressed to the Registrar and shall be presented by email (mmcelection2025@gmail.com) or sent by post to him at the address referred to above so as to reach him on or before the 31st January 2025 up to 03-00 pm.

Place Mumbai,

Dated 15th January 2025.

Registrar,

Maharashtra Medical Council.